

Rustomjee®

Date: November 06, 2023

The General Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 543669

The Vice President
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
"Exchange Planza",
Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai - 400 051
Scrip Symbol: RUSTOMJEE

Dear Sir,

Sub: Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper publication dated November 06, 2023 wherein the unaudited Financial Results for quarter and half year ended September 30, 2023, of the Company were published:

1. Business Standard, All India editions;
2. Navshakti, Mumbai edition

This is for the information of your members and all concerned.

Thanking you,
Yours faithfully,
For Keystone Realtors Limited

Bimal K Nanda
Company Secretary and Compliance Officer
Membership No. ACS - 11578

KEYSTONE REALTORS LIMITED

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD.
 [Appendix - IV-A]
 [See Proviso to Rule 8 (6) R/w Rule 9(1)]
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION
FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

CIN: U67100T22014PTC020363
 Corporate Office: Kohinor Square, 47th Floor, N.C. Kelkar Marg, R.G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028 | Email: mumbai@omkara.com | Mob.: +91 9769170774/+91 9082080789

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with proviso to Rule 8 (6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.
 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Omkara Assets Reconstruction Pvt Ltd. Further, Omkara Assets Reconstruction Private Limited (acting in its capacity as Trustee of Omkara PS 33/2020-21 Trust) has acquired entire outstanding debts of the below accounts vide Assignment Agreement dated 30.03.2021 from Edelweiss Housing Finance Limited (Assignor) along with underlying security from assignor Accordingly, OARPL has stepped into the shoes of assignor and empowered to recover the dues and enforce the security. The Authorized Officer of the OARPL took Physical Possession of the below mentioned security as on 4th March 2023. The Authorized Officer of OARPL hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold in exercise of rights and powers under the provisions of sections 13 (2) and (4) of SARFAESI Act; on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" and "Without recourse Basis" for recovery of amount shown below in respective column due to OARPL as Secured Creditor from respective Borrower and Co-Borrower(s) shown below. Details of the Borrower(s)/Guarantors/Mortgagors, Securities, Outstanding Dues, Date of Demand Notice sent under Section 13(2), Reserve Price, Bid Increment Amount, Earnest Money Deposit (EMD), Date & Time of Inspection is given as under:

Name of Borrower(s)/ Guarantors/ Mortgagors	Details of the Secured Asset	Owner of the property	Demand Notice Date and Amount	Reserve Price	Bid Increment Amount	EMD	Date & Time of Inspection
1. Ravi Vishveshwar Kalmegh (Borrower)	All The Part And Parcel Of The Flat No 4 Ground Floor Siddhi Apartment Baisai Road Vashind Thane Near Shanmangal Karyalay Survey No. 109/3/6 At Village Vasingd The Carper Area Of The Said Apartment Is 30.67 Square Meters (316.35 Sq.Ft.Carpet) Thane 421604. The Said Flat Is Bounded As Per Site: North: Road, South : Bungalow, East: Bungalow, West: Open Plot	Ravi Vishveshwar Kalmegh	Date:28.02.2020 Rs.17,98,426.14/- (Rupees Seventeen Lakhs Ninety Eight Thousand Four Hundred Twenty Six and Fourteen Paise Only)	Rs. 19,00,000/-	Rs. 50,000/-	Rs. 1,90,000/-	Date: 7.11.2023 Time: 11Am to 1 PM (Noon)

Date of E-Auction & Time: 23.11.2023 at 11:00 am to 12:00 pm (noon)
 Last date and time for submission of bid letter of participation/KYC Document/Proof of EMD: 22.11.2023 up to 6:00 pm

TERMS & CONDITION OF THE AUCTION: For detailed terms and conditions of the sale please refer to the link provided in <http://omkara.com/auktion.php>. The auction shall be conducted online through OARPL. The last date of submission of bid (online as well as in hard copy) along with EMD (DD/ Pay Order in original or remittance by way of NEFT/ RTGS) is 22.11.2023 by 6:00 PM. The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact e-Auction Service Provider "M/s. C1 India Pvt. Ltd.", Tel. Helpline: +91-7291981124/25/26, Helpline E-mail ID: support@bankeuctions.com, Helpline E-mail ID: support@bankeuctions.com, Mr. Bhavik Pandya, Mobile: 8866682937 E mail - maharashtra@c1india.com and for any property related query contact the Authorized Officer, Mr. Tanaji Mandavkar, Mobile: +91 9769170774, +91 9082080789 Mail: tanaji@omkara.com

STATUTORY NOTICE FOR SALE UNDER Rule 8(6) R/w Rule 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002
 This notice is also a mandatory Notice of not less than 15 (Fifteen) days to the Borrower(s) of the above loan account under Rule 8 (6) Read with Rule 9, of Security Interest (Enforcement) Rule, 2002 and provisions of Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, informing them about holding of auction/sale through e-auction on the above referred date and time with the advice to redeem the assets if so desired by them, by paying the outstanding dues as mentioned herein above together with further interest and all costs charges and expenses any time before the closure of the Sale. In case of default in payment, the property shall at the discretion of the Authorized Officer/Secured Creditor be sold through any of the modes as prescribed under Rule 8 (5) of Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Date: 06.11.2023
 Place: Mumbai
 Authorized Officer, Omkara Assets Reconstruction Pvt Ltd.
 (Acting in its capacity as a Trustee of Omkara PS 33/2020-21 Trust)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client, Mr. Rajan Krishna Murthy is the owner of the adjacent Flat Nos. E-3/202 and E-3/203 as described in the Schedule hereunder. The Original Agreement dated 31st December 1993 in respect of Flat No. E-3/202 between Vendor M/s. Acme Developers Pvt. Ltd. and Purchasers Mr. Rajan Krishna Murthy and Mrs. Vijaya Murthy and the Original Agreement dated 30th Jan 1995, in respect of Flat No. E-3/203 between Vendor Acme Land Developers Pvt. Ltd. and Purchaser Mr. Prakash W. Malkani and Agreement for Sale dated 17th June 2002 in respect of Flat No. E-3/203 between Vendor Mrs. Jyoti Malkani and Purchaser Mr. Rajan Krishna Murthy and the share certificate in respect of Flat No. E-3/203 bearing No. 63 for five shares of Rs. Fifty each, bearing No. 311 to 315 (both inclusive) of Highland Park Emerald Co-operative Housing Society Limited, (Society Registration No. MUM/WT/HSG/ TC/9119/2004-05/Year 2004 dated 25/03/2005) are lost and misplaced and even after diligent search, the same are not traceable. Any person/s in custody of the said Agreements and Share Certificate and/or having claim /right of whatsoever nature against the said Premises are required to make the same known in writing with documentary evidence to the undersigned at B-5, Pavansoot CHS, Plot No. 55, Sector 21, Kharghar, Navi Mumbai 410210, within **Fourteen (14) days** from the date hereof, failing which it will be presumed that no person has any claim/right against the said Premises and my clients shall be free to complete the deal of the said Premises, without any further reference to such claims, if any.

SCHEDULE OF THE PROPERTY

- Flat No. 202, admeasuring about 38.25 Sq. Mtrs. Carpet area located on the Second Floor in the Building No. E-3 of E- Wing belonging to Highland Park Emerald Co-operative Housing Society Limited, situated at Guru Govind Singh Marg, Near Shastrri Nagar, Mulund Colony, Mulund (West), Mumbai 400082.
- Flat No. 203, admeasuring about 39.11 Sq. Mtrs. Carpet area located on the Second Floor in the Building No. E-3 of E- Wing belonging to Highland Park Emerald Co-operative Housing Society Limited, situated at Guru Govind Singh Marg, Near Shastrri Nagar, Mulund Colony, Mulund (West), Mumbai 400082.

Place : Mumbai
 Dated: 6th November, 2023
 ARSHPREET KAUR KARWAL
 Advocate

PUBLIC NOTICE

Take Notice that, Shri. Mulraj Purshottam Thakkar was the owner of Flat no. 4, on the Ground Floor, Adm. 750 Sq. Ft. Carpet area, in the building known as "Parul" of "The Heena Parul Co-operative Housing Society Ltd.", Taluka Kuria, Ghatkopar (West), Mumbai - 400 086. (The said "Property"), the said Owner died on 09/09/2017, subsequently wide Registered Deed of Release dated 11/10/2018, Mr. Anand Mulraj Thakkar became the owner of the said property. Further, the said owner has lost/misplaced the Original Share Certificate no. 21, bearing distinctive No. from 101 to 105 dated 31/07/1984. All persons, who have come across with the said Original Share Certificate or any right, title, interest, benefit, claim, or demand, of any nature in or to the Subject Property, or any part/s thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise howsoever, are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, within 07 (Seven) Working days of the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest and title of any and all nature in the Subject Property and are left with no claim, right, title or interest of any nature in the Subject Property. Dated this 6th day of November, 2023.
 KS Legal (Advocate & Legal Advisor)
 G-17, Ground Floor, Shah Arcade-1, Opp. SBI, Rani Sati Marg, Malad East, Mumbai-400097.

PUBLIC NOTICE

NOTICE is given under instruction of my clients Mrs. Amita Rajeev Gupta & others who intend to purchase Row House No. D-4, in Amogh CHS Ltd., Behind Amar Cinema, Chembur (E), Mumbai - 400 071, hereinafter referred as said "Premises", from its owner Mr. Viresh Batavia who has acquired in auction from M/s. EARC Ltd. under the Enforcement of SARFAESI Act 2002, u/s 13 (12) read with Rule 8 & 9, vide their Sale Certificate dtd 17.02.2021. All persons/authorities having any claims on said Premises or on its shares by way of any charge, lien, m.o.u., heirship, inheritance, rights, shares, title, interests, amounts, claims, etc., are required to make same known in writing to me together with notarial certified true copies of all documentary proofs in support thereof at my under mentioned Office within 15 days from this date of publication, failing which it shall be presumed that there are no claims and my clients shall be free to purchase the same. If any claims received after said 15 days period hereof, same shall be considered as waived, abandoned, given up or surrendered.

ABHISHEK K PAREKH
 Advocate High Court
 Shop No. 15 & 16, Janta Market,
 Near Chembur Rly. Station,
 Chembur, Mumbai - 400 071.

JKcement
J.K. Cement Ltd.
 CIN No. : L17229UP1994PLC017199
 Registered Office : Kamla Tower, Kanpur-208 001 (U.P.)
 Ph. : +91 512 2371478 to 81; Fax : +91 512 2399854/ 2332665
 website: www.jkcement.com ; e-mail: shambhu.singh@jkcement.com

EXTRACT OF CONSOLIDATED AND STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023
 (₹ in lacs)

Sl. No.	Particulars	CONSOLIDATED			
		Three Months Ended 30.09.2023 (Unaudited)*	Three Months Ended 30.09.2022 (Unaudited)*	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)*	Year Ended 31.03.2023 (Audited)*
1.	Total Income from Operations	2,78,210.48	2,24,964.12	5,57,632.51	9,80,760.44
2.	Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax	46,280.07	30,942.12	87,009.74	1,31,965.61
3.	Net Profit for the Period before share (Loss) in associates and tax (before Exceptional and Extraordinary items)	24,421.35	15,375.97	43,979.58	63,129.16
4.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	24,421.35	15,355.04	42,479.58	63,129.16
5.	Net Profit for the Period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	17,847.95	11,104.20	29,194.94	41,907.95
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	18,794.38	13,068.40	30,092.74	46,761.92
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	7,726.83	7,726.83	7,726.83	7,726.83
8.	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,99,499.90	3,65,508.30	3,99,499.91	3,80,828.83
9.	Security Premium Account	75,679.66	75,679.66	75,679.66	75,679.66
10.	Net Worth	4,82,906.39	4,48,914.79	4,82,906.39	4,64,235.31
11.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	4,37,640.02	3,82,970.61	4,37,640.02	4,39,888.74
12.	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
13.	Debt Equity Ratio	1.05	1.00	1.05	1.08
14.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/-each) (Not Annualized except Period / Year ended)	23.05	14.54	37.89	55.17
15.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	2.057.35	3,364.70	2,057.35	2,057.35
17.	Debt Service Coverage Ratio	2.36	1.73	1.95	1.60
18.	Interest Service Coverage Ratio	4.43	4.97	4.17	4.61

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of unaudited quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarter and half year ended consolidated and standalone financial results are available on the Stock Exchange websites- www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.jkcement.com.
 2. Key Standalone Financial Information:

Sl. No.	Particulars	STANDALONE			
		Three Months Ended 30.09.2023 (Unaudited)*	Three Months Ended 30.09.2022 (Unaudited)*	Half Year Ended 30.09.2023 (Unaudited)*	Year Ended 31.03.2023 (Audited)*
1.	Total Income from Operations	2,59,846.57	2,15,841.08	5,25,134.94	9,39,538.57
2.	Net Profit before Interest, Depreciation, Exceptional Items and Tax	44,526.13	30,242.72	84,753.18	1,32,744.10
3.	Net Profit for the Period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items*)	24,569.41	16,720.62	45,419.24	71,772.68
4.	Net Profit for the Period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items*)	24,569.41	16,720.62	43,919.24	71,772.68
5.	Net Profit for the Period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items*)	17,892.79	12,475.46	30,522.78	50,267.56
6.	Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17,974.66	12,570.62	30,687.24	50,597.90
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Per Share)	7,726.83	7,726.83	7,726.83	7,726.83
8.	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,99,659.31	3,60,720.90	3,99,659.31	3,80,562.31
9.	Security Premium Account	75,679.66	75,679.66	75,679.66	75,679.66
10.	Net Worth	4,83,065.79	4,44,127.38	4,83,065.79	4,63,968.79
11.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	4,37,640.02	3,77,977.81	4,37,640.02	4,39,888.74
12.	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
13.	Debt Equity Ratio	1.04	0.99	1.04	1.06
14.	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/-each) (Not Annualized except Period / Year ended)	23.16	16.15	39.50	65.06
15.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	2,057.35	3,364.70	2,057.35	2,057.35
17.	Debt Service Coverage Ratio	2.29	1.88	1.95	1.63
18.	Interest Service Coverage Ratio	4.38	5.18	4.24	4.87

3. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and relevant amendment thereafter. The said financial results of the Parent Company and its subsidiaries [together referred as the "Group"] have been prepared in accordance with Ind AS 110 - Consolidated financial statements.

For and on behalf of the Board of Directors
 Place: Gurugram
 Date : 4 November, 2023
 Dr. Raghavpat Singhania
 Managing Director
 DIN: 02426556

SUVEN LIFE SCIENCES LIMITED
 Regd Office: 8-2-334, SDE Serene Chambers, 6th Floor, Road No. 5, Avenue 7, Banjara Hills, 500 034, Telangana, India.
 CIN: L24110TG1989PLC009713 Tel: 91 40 2354 1142 / 3311 / 3315 Fax: 91 40 2354 1152
 Email: investorservices@suvlen.com Website: www.suvlen.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2023
 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended 30/09/2023	Quarter Ended 30/09/2022	Six Months Ended 30/09/2023	Year Ended 31/03/2023	Quarter Ended 30/09/2023	Quarter Ended 30/09/2022	Six Months Ended 30/09/2023	Year Ended 31/03/2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from operations	305.96	438.65	685.69	1353.92	305.96	438.65	685.69	1353.92
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(470.16)	(893.31)	(757.22)	(2612.72)	(2013.68)	(2318.15)	(4422.73)	(12426.78)
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	275.50	(893.31)	(11.56)	(2012.72)	(1268.02)	(2318.15)	(3677.07)	(11826.78)
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	275.50	(893.31)	(11.56)	(2012.72)	(1268.02)	(2318.15)	(3677.07)	(11826.78)
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	280.24	(897.07)	(2.07)	(1993.73)	(1263.27)	(2321.91)	(3667.57)	(11807.79)
6	Equity share capital	2180.74	1453.82	2180.74	2180.74	2180.74	1453.82	2180.74	2180.74
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet			83163.71			35351.19		
8	Earnings Per Share (of Rs.1.00/- each)								
	1. Basic	0.13	-0.61	-0.01	-1.13	-0.58	-1.59	-1.69	-6.63
	2. Diluted	0.13	-0.61	-0.01	-1.13	-0.58	-1.59	-1.69	-6.63
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised)

Notes
 a. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges(s) and the listed entity. (www.bseindia.com and www.nseindia.com) and company's website www.suvlen.com.

For SUVEN LIFE SCIENCES LTD
 VENKAT JASTI
 Chairman & CEO
 DIN: 00278028

Place : Hyderabad
 Date : 4th, November 2023

Rustomjee
Keystone Realtors Limited
 (Formerly known as Keystone Realtors Private Limited)
 CIN: L45200MH1995PLC094208
 Registered Office - 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai -400 069. Website: www.rustomjee.com

Statement of unaudited consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023
 (INR in Lakh, except otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended			Period ended		Year Ended
		30.09.2023 Unaudited	30.06.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited (refer note 3)	30.09.2023 Unaudited	30.09.2022 Unaudited (refer note 3)	
1	Total Income from Operations	63,333	28,282	5,572	91,615	23,172	72,490
2	Profit/ (Loss) Before Share of Profit / (Loss) from associates and joint ventures and tax	(750)	6,628	(254)	5,878	534	10,248
3	Profit/ (Loss) for the period / year	417	4,651	(458)	5,068	(36)	7,950
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit] for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	421	4,650	(462)	5,071	(65)	7,938
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	11,388	11,388	10,353	11,388	10,353	11,388
6	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualised)						
	(a) Basic (in INR)	0.39	4.12	(0.45)	4.51	*	7.67
	(b) Diluted (in INR)	0.39	4.12	(0.45)	4.51	*	7.67

Notes to the Unaudited Consolidated Financial Results
 1. The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder and presented in accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations").
 2. The above unaudited consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023 ("the Statement") of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November 04, 2023.
 3. The financial results for the quarter and half year ended September 30, 2022 and statement of cash flows for the half year ended September 30, 2022, included in the above unaudited consolidated financial results were neither audited nor subject to limited review by Statutory Auditors of the Company as the Company got listed during the quarter ended December 31, 2022.
 4. The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The company does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
 5. The Company has received an amount of INR 52,446 Lakh (net off IPO expenses of INR 3,554 Lakh) from proceeds out of fresh issue of equity shares. The utilisation of net IPO proceeds is summarised as below:

Objects of the issue	Amount as proposed to be utilised	Utilised upto September 30, 2023	Un-utilised upto September 30, 2023
Repayment/prepayment, in full or part, of certain borrowings/ Overdraft availed by the Company and its Subsidiaries*	34,160	34,160	-
Funding for acquisition of future real estate projects and general corporate purposes	18,286	12,066	6,220
Total	52,446	46,226	6,220

*Unutilised IPO proceeds of INR 6,220 Lakh is invested in term deposits with a bank pending utilisation for the intended purpose.
 6. In the previous quarter ended June 30, 2023, the Company has received the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) approval for the scheme of amalgamation of Tocatta Realtors Private Limited (TRPL) with the Company ("the Scheme") on May 4, 2023 and has filed the order copy with the Registrar of the Company on June 16, 2023 (effective date). The Company has accounted for the assets and liabilities of TRPL on a line by line basis after eliminating the intercompany receivable and payable balances between the Company and TRPL. The Company has accounted for fair value of TRPL's net assets as credit to Investments accounted for using the equity method amounting to INR 20,473 Lakh.

For and on behalf of the Board
 s/-
 Boman Irani
 Chairman & Managing Director
 DIN : 0057453

Place : - Mumbai
 Dated : November 04, 2023

JK SUPER CEMENT
 JK SUPER STRONG
 JK SUPER STRONG
 JK CEMENT
 WhiteMax
 JK CEMENT
 WallMax
 JK CEMENT
 ShieldMax
 JK CEMENT
 GypsumMax
 JK CEMENT
 TileMax
 JK CEMENT
 RepairMax
 JK CEMENT
 SmoothMax
 JK CEMENT
 WOOD AMORE
 JK CEMENT
 JK MAXX

For Kind Attention of Shareholders : As a part of Green Initiative of the Government, all the Shareholders are requested to get their email addresses registered with the Company for receiving Annual Report, etc. on email.

रवि, ए.डी./सुती/चिटकवणे/दोल वाजकणे आणि प्रकारण/झीआरटी-१ सूचना फलक चित्री उद्योगाचा

यसुली अधिकारी-1 यांचे कार्यालय
कर्ज यमुली न्यायाधिकरण-1, मुंबई
२ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४०० ००५

दिनांक : ०३/११/२०२३

..... प्रमाणपत्र धारक
प्रमाणपत्र कर्जदार

टी. आर. पी. क्र. १५० सन २०१६

निकरवी ऑफ इन्टेन्स्यू क्यू टू बँक ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स अँड, १९९३ महात्मा गांधी आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये चित्रीची उद्योगाचा इंडियन ओव्हरसिच बँक

विस्तृत

कर्मचारी सिमेंट लि. आणि अन्य प्रति,

१. अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई, कर्मचारी सिमेंट लि. (समापनातील) बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५वा मजला, एम. जी. रोड, मुंबई-४०००२३.
 २ए. श्री. कुमार बी. पाटील, २१०३, सागर बंगला, रुमिणी नगर, कोल्हापूर-४१६००५.
 २बी. श्री. सुर्यकांत बी. पाटील, २१०३, सागर बंगला, रुमिणी नगर, कोल्हापूर-४१६००५.
 ४. ऑरिएंटल इंडियन फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, १२, उद्योग नगर, एम. खी. रोड, गोंगाव (परिचम), मुंबई-४०००६२.
 ६ए. श्रीम. मंजुळा शाह, १२, उद्योग नगर, एम. खी. रोड, गोंगाव (परिचम), मुंबई-४०००६२.
 ६बी. क्रांति समिर शाह, १२, उद्योग नगर, एम. खी. रोड, गोंगाव (परिचम), मुंबई-४०००६२.
 ६सी. आरुण समिर शाह, १२, उद्योग नगर, एम. खी. रोड, गोंगाव (परिचम), मुंबई-४०००६२.
 ७ए. श्रीम. नीला अरुण मेहता, ४०५, महेश्वर मंजान, बाबुभाई वशी रोड, विलेपार (परिचम), मुंबई-४०००५६.
 ७बी. श्री. जतिन अरुण मेहता, ४०५, महेश्वर मंजान, बाबुभाई वशी रोड, विलेपार (परिचम), मुंबई-४०००५६.
 ७सी. श्री. संजय अरुण मेहता, ४०५, महेश्वर मंजान, बाबुभाई वशी रोड, विलेपार (परिचम), मुंबई-४०००५६.
 ७डी. श्रीम. जितेंद्रा गो. संपती, ४०५, महेश्वर मंजान, बाबुभाई वशी रोड, विलेपार (परिचम), मुंबई-४०००५६.
 ८. जयंत बी. मेहता, ४०५, महेश्वर मंजान, बाबुभाई वशी रोड, विलेपार (परिचम), मुंबई-४०००५६.
 ९. मंजुळा शाह, 'दुग्ध पलेव', ४१, पाली हिल, वांड, मुंबई-४००००८.

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, कु. नारायण बाहेर नलवाला, कु. रिजवाणा खोजेमा नलवाला, श्री. इशान खोजेमा नलवाला आणि श्री. मोहम्मद गुलामब्यास नलवाला, यांचा खाली दिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली सर्व भारहित मिळकत विक्री करण्याचा आणि आमचे अशील यांचा सदर मिळकत खरेदी करण्याचा हेतू आहे. कोणत्याही व्यक्तीस वारसा, वाटा, विक्री, कोणत्याही, घाणगीकार, परवाना, भेट, ताबा किंवा प्रभार असल्यास, याद्वारे सदर मिळकतीवर कोणताही दावा किंवा हक्क असल्यास, सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या ताखेपेक्षा २१ दिवसांच्या कालावधीत अधोभाषावरीलाना सर्व सहाय्यक दस्तऐवजसह, कळवणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, आसा दाव्याचा संदर्भ न घेता व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींकरिता, जर असतील तर ते माफ केले गेले आहेत असे मानले जाईल आणि आमच्या अशीलंवर बंधनकारक असणार नाहीत.

वरील संदर्भित परिशिष्ट:
 (समूह क्र. १८, वारसा क्र. ६, प्लॉट डी मोनार्क) १८४४ ची, हिडाल्ड जमीनीच्या बाहेर मोनार्कमिटर २०.३/४ गुंठे म्हणजेच मोनार्कमिटर ३३५७.७५ चौ. यार्डस समतुल्य २८०७.१४ चौ. मीटरस, गाव गोडवदर, तालुका भाईदर, जिल्हा-ठाणे येथे स्थित.

दिनांकित ०६ नोव्हेंबर, २०२३

एसआरएम लॉ अॅसोसिएट्स इन्च्युक खरेदीदारांसाठी वकील,
 ३०५, चर्चमान चॅम्बर्स, ११७-११७-४०००११, इमेल पता-amar.mishra810@gmail.com

The spirit of Mumbai is now 94 years old!

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

सूचना वादारे जनेला देण्यात येत आहे की, आम्ही काळवरील रोड, मुंबई-४०० ०२२ येथे स्थित कॅन्सा कार कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या इमारत क्र. ११८ मधील ३वा मजलावार, रम क्र. ३२ संदर्भित, श्री इंद्रवदन सफल शाह यांच्या संपत्तीवरील वकीली करत आहोत.

सर्व वकीली विक्री, देणगीव्यवहार, भेटवस्तू, घाणगीकार, प्रवाना, वारसा, नावा, भाडेपट्टी, घाणगीकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे संबंधी कोणत्याही दावे असल्यास त्यांच्या दाव्यांचा पूर्वावहार, त्याबद्दल लेखी, अधोभाषावरीलाना त्यांचे कालवित विक्री क्र. ३०, सारथी १२वा मजला, १२वा मॉडर्नला लेव, मुंबई, मुंबई-४०० ०२२ येथे सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या ताखेपेक्षा १२ दिवसांच्या कालवधीत कळवणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, आसा वकील किंवा व्यक्तींकरिता कोणताही दावा किंवा आक्षेप माफ केले गेले आहेत आणि/किंवा सोडविले आहेत असे मानले जाईल.

विक्रीकर्ते परिशिष्ट
 नेअर प्रमाणपत्र क्र. ०००१७ दिनांकित १७ ऑगस्ट १९८९ अंतर्गत क्र. ५०/- च्या ५ पाच पूर्ण भागा केलेले रोअर, प्रत्येक विभाग क्र. ४८१ ते ४८५ दोन्ही समावेशक घटक आणि अनुषंगिक खोली क्र. ३२ च्या वारसाच्या आणि सारवात देण्याच्या अधिकाऱ्यास, मोनार्कमिटर २२५० चौ. फू. , ३वा मजलावार, कॅन्सा कार कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र. ११८ मध्ये, मुलेखर विभागाचा कॅम्पटूट सव्हे क्र. (सीटीएच-३) ३२८५ आणि २४०२ क्रमांक. दिनांकित ६ नोव्हेंबर २०२३

व्यावहारिक सही/-
 कॅन्सा कार कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड बिल्डिंग क्र. ३०, सारथी १२वा मजला, १२वा मॉडर्नला लेव, मुलेखर, काळवारी रोड, मुंबई, ४०० ०२२, महाराष्ट्र.

मुंबई येथील न्यायाधिकरणाच्या उच्च न्यायालयाने टेस्टामंटी आणि इंडेंटेट ज्युरिडिकल टेस्टामंटी याचिका क्र. १४५३/२०२३

डेरिक जोसेफ मिरांडा उर्फ डेरिक जे मिरांडा उर्फ डेरिक क्वॅटिन जोसेफ मिरांडा, मुंबई च्या १५ जून २०१० च्या नोटेच्या इच्छाव्यव आणि कारणाच्या प्रोव्हेस्टाची याचिका, खिचन भारतीय रहिवासी, विपुल, व्यवसाय, सेवानिवृत्त, जे मुंबईच्या १२वा हजेरा, कळवण, महादेव, मॉडर्न मॉरीशी रोड, मॉडर्न गाव, सारवात बँक समोर, अंधेरी पूर्व, जेबी नगर, मुंबई-४०००१९.....मुंबई विलेज्ड व्होसू वेलो ()

वय :- ८६ वर्षे, व्यवसाय :- सेवानिवृत्त खिचन, मुंबईचे भारतीय रहिवासी, राहणार :- कुल्ल अंधेरी रोड, विशाल हॉलिवूड, ३९, मॉडर्न, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००१९) मृत व्यक्तीचे अंतिम मृत्यूव्यव आणि कारणाच्यात नाव असलेल्या कार्यकारीपती एक असा.....याचिकाकर्ता प्रति, श्रीमती वेंकटेश्वर गिराड

पता माहीत नाही

जर तुम्हाला वकील किंवा मृत व्यक्तीच्या इच्छेमध्ये काही प्रकारचे असल्याचा दावा केला असेल तर तुम्हाला याद्वारे प्रोव्हेट आणि इंडेंटेटिव्ह कार्यकारी घाणगीव्यव साहित्य केले जाते.

जर तुम्हाला प्रोव्हेट देण्यास विरोध करण्याचा असेल, तर तुम्ही या प्रकलितप्रवाच्या सेवेपेक्षा १४ दिवसांच्या आत प्रोव्हेटोरी आणि सीनियर मास्टरच्या कार्यालयात कॅन्व्हेट दाखल करा. तुम्हाला वादारे कळविल्यात येते की घाणगीकारणार सत्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा सल्लागारकडून जर मूळी या आहत आणि इच्छुक आहत मोनर कावदेशीर सेवा तुम्हालादी उल्लेख आहेत. मोनर कावदेशीर सेवांचा लाभ घ्या, तुम्ही विलेजरी कोणत्याही कावदेशीर सेवा प्राधिकरण/सल्लागारी संदर्भ साधू शकता.

साक्षीदार श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय, उच्च मुंबई येथील सन्यायाधीश यांनी ३० ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयवादी, प्रोव्हेटोरी आणि सीनियर मास्टर सही/-
 सही/-
 मोनरकार दि. ३१ ऑक्टोबर २०२३, जयेश मेळी याचिकाकर्त्यासाठी वकील २, अँटलस बिल्डिंग नंबर ५५, राजबहादूर मंजान, टेंगारिड लेव, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०००१९.

ज्याअर्धी समाप्तवरील पदांनिहाय अधिकारी, कर्ज यमुली न्यायाधिकरण क्र. १, मुंबई येथील यमुली प्रमाणपत्र/हुकूमामध्ये पुढील व्याज आणि प्रभासस एकत्रित यमुलीच्या अर्धी प्रमाणपत्र कर्मचारीकडून व्याज आणि प्रभासस सह क्र. ६, ४३,२२,२९३.१७/- (एकूण पंधरा कोटी तेरा लाख बावीस हजार दोनशे ब्राह्मण आणि पंधरे दहा माव) च्या यमुलीसाठी हस्तान्तर मूळ अर्ज क्र. ३७७ सन २००१ मध्ये यमुली प्रमाणपत्र काढले.

आणि ज्याअर्धी ७ डिसेंबर, २०२३ रोजी स. १४४,६०,०१,८६६.००/- (एकूण एकूण चव्वेचाळीस कोटी सव्वसह लाख एक हजार आठशे सहासह माव) ची रक्कम त्यावरील परित्याव आणि व्याजासह वकीत आहे.

१. वादारे सूचना देण्यात येते की, जर पुढे इच्छित्याच्या कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत ०७/१२/२०२३ रोजी रु. ०२.०० ते रु. ०४.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बँक होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आणेआ वित्तार खंडाद्वारे) ई-लितावत विकली जाईल आणि बोली मं. सी-१ इंडिया प्रा. लि. वी वेबसाईट <https://www.bankauctions.com> मार्फत "ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली" मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्ती-श्री. माधिक पांडेय, मोबाईल क्र. ८८६६८२१३३, ईमेल - Maharashtra@1india.com आणि gujarat@1india.com. पुढील तपपरिणामासाठी संपर्क: श्री. अविनाश माधव बर्वे, व्यवस्थापक, मोबा. ९८२३१५८१४०.

२. खालील परिशिष्टित वर्णन केल्याप्रमाणे वरील नावाच्या प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीची मिरांडत दाखिले आणि दावे, जो पर्वत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संघचामोरे परिशिष्टित विनिर्दिष्ट केले आहेत.

३. परिशिष्टित विनिर्दिष्ट केलेल्या संघचामोरी विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिस्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, अर्धीत बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्याकडे सदर प्रमाणपत्रातील धकवानी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संघाच्या विक्रीआधी ज्या केले किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रकम, व्याज व खर्च निमन्यावारीकराकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री खंडित थांबविल्यात येईल.

४. विक्रीची संघवित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती ही विक्री अग्रव्यवस्थापणे विकारव्याच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हस्तबन्ध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आवश्यक अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टित विलि अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तीच्या अधीन होईल.

५. जोडलेल्या परिशिष्टातील विनिर्दिष्ट तपशील हे निमन्यावारीकराच्या सौम्यन माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ज्या उद्योगधोमेमधील कोणत्याही बुटी, गैर-विधेय किंवा उणिवांसाठी निमन्यावारीकार उतर देण्यास बांधील नसतील.

६. सदर मता संचयामध्ये पुढील तपशिलातनुसार विक्री करण्यात येईल:-

अ. क्र.	मिळकतीचे वर्णन	निरिक्षणाची तारीख	राखीव किंमत	इएमटी रक्कम	बोली वाढवणे
१.	१९ वर्षांच्या कालावधीकरिता दिनांक ५ मार्च, १९८० रोजीच्या भाडेपट्टा विलेखाद्वारे कर्मचारी सरकारीकडून प्राप्त केलेल्या कर्मचारी राखणीतील गाव चित्तपुर, जिल्हा तुलवर्गा मधील सव्हे क्र. २८२ मधील मोनार्कमिटर ६० एकर्स भाडेपट्टा धारक जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग.	२८/११/२०२३	₹. १,८२,२५,०००/-	₹. १८,२३,०००/-	₹. २,००,०००/-
७.	सर्वोच्च बोलीदारांना कोणत्याही संघाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वोच्च निमन्यावारीकरांच्या मधील अवलंबून असले की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अगुदी आहे तेव्हा ती करणे आवश्यक आहे अशा वेळी सर्वोच्च बोली जाकारवणी/स्वीकारवणी.				
८.	नामाम जनेकडून वादारे सदर ई-लितावत बोली मागविल्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावसह संचयानुसार इतर ही आरटीजीएस/एवरेडफट्टेने मुंबई येथील प्रमाणपत्रधारक बँकेच्या खाते क्र. १९९८०००००५५५५५५, आयआरडी ई-लितावत इएमटी खाते, आयएफएससी कोड नं. IBOA0001998 येथे जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावसह मता/घन कार्ड व पंचाच्या पुराव्याच्या स्वाक्षरीसह प्रस्तावित घ्याव्यात. एकपेशा जमने मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावे. इतर आणि अन्य माहिती/तपशिलांवर ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०५/१२/२०२३ रोजी स. ४.३० पर्यंत. मिळकतीचे प्रस्ताव निरीक्षण आगाऊ कळवून मिळकतीच्या दिनांका २८/११/२०२३ रोजी स. ११.०० आणि रु. ४.३० मध्ये करता येईल.				
९.	इच्छुक बोलीदारांना वरील परिच्छेद ८ चे मुद्दे मूळ वरील सदर खाल्यामते जमा केलेली त्यांची इतर काढून घेण्याची परवानगी देण्यात येणार नाही. विलेख समामीनेतर आवश्यक बोलीदारांना परवानगा हा संघवित बँकेद्वारे बोलीदारांनी मूळ केल्याच्या खाते क्रमांकावर करण्यात येईल. <p>१०. पंच कार्ड, पंचा पुरावा व अंदाज पुरावा, ई-मेल आवेदी, मोबाईल क्र. जी प्रत व जर ते स्वतःच्या वातने किंवा त्यांच्या मुखाच्या वातने बोली लावत असतील तर, नोंदच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेकळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संपलक मंडळ सदस्यांनी पाहित केलेल्या दाव्याची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधी/कडवण्यावणीची पूर्वी करणार अन्य दस्तावेज सादर करून आसा जमा केल्याची पावती/प्रती पत्र चढवू सेवा पुनरादाव किंवा प्र.भा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर ताखेवधीत पोहोचले पाहिजे.</p> <p>११. केवामी दस्तावेज म्हणजेच पंच कार्ड, पंचाचा पुरावा आणि अंदाजवणी पुरावा, ईमेल आवेदी, मोबाईल क्र. आणि घोषणेसह मूळ सही केलेल्या बोली प्रस्तावी प्रत्यक्ष प्रत ०५/१२/२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ४.३० पर्यंत मोहोदरद लिताव्यातून यमुली अधिकारी-१, झीआरटी-१, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली नकारण्यात येईल.</p> <p>१२. वास्तवी बोलीदारांना इ.अ.२. संपादित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रकम पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजेच स. ४.३० पर्यंत वरील परि.-८ प्रमाणे सदर खाल्यात भावडी सांगेल.</p> <p>१३. खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या चित्रीच्या ताखेपेक्षा १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसातून पहिल्या कार्यवाहीत कामाच्या दिवशी वरील परिच्छेद १ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना प्रथमाई-१, झीआरटी-१, मुंबईच्या नावातील झीआरटी क्र. १,०००/- च्या रकमेच्या जास्त १% दावे व रु. १,०००/- पर्यंत १% दावे यमुली अधिकारी-१, झीआरटी-१, झीआरटी-१ यांच्याकडे पाठविले जाऊ शकतील.</p> <p>१४. विलि पुढील प्रदान करू केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रकम निमन्यावारीकरांच्या वाटल्यास सरकारीकडे जमने केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीतील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिस्श्यामधील दावे त्यांनाच लागतील. विक्रीची नकवाने उद्योगधोमे जरी करून मिळकतीतील पुर्वविक्री केली जाईल. पुढे खरेदीदारांनी अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये वरकर असल्यास तो घमने देणे बंधनकारक आहे.</p> <p>१५. विलेख समामीनेतर अग्रव्यवणी बोलीदारांना इ.अ.२. चा परतावा केल्यास बँकेकडून आसा बोलीदारांनी कळविलेल्या खाते क्रमांकावर केला जाईल.</p> <p>१६. मिळकत "जसे आहे जेथे आहे तसवी" आणि "जे आहे जसे आहे तसवी" आणि "जे काही आहे तेथे आहे तसवी" विकली जाईल.</p> <p>१७. कोणतेही कारण न देता अवाक्य वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा घेऊन्या किंवा कोणत्याही सम्यी विलेख पुढे इच्छित्याचे अधिकार निमन्यावारीकरांनी राखून ठेवलेले आहेत.</p> <p>१८. जोडलेल्या परिशिष्टित तपशील हे निमन्यावारीकरांच्या योग्य माहितीनुसार मूळ करण्यात आले आहे, परंतु निमन्यावारीकरांवर उद्योगधोमेमधील कोणत्याही चुक, चुकिये विवरण किंवा काळजी यासाठी उत्तरदायी नाहीत.</p>				
संघ क्र.	जेथे मिळकत कसूरदार व्यक्तींच्या मालकीची असेल तेथे संघ-मालकांच्या व संघ-मालक म्हणून उतर कोणत्याही स्वाक्षरीसह निरीक्षण महसूल	मिळकत किंवा कोणत्याही हिस्श्यावर निर्धारित महसूल	मिळकत व्यास बांधील आहे असा अन्य कोणत्याही धारांचे तपशील	मिळकतीवर करण्यात आलेले कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरूप व मूल्याबाबत अन्य कोणतेही दावे तपशील	
१.	१९ वर्षांच्या कालावधीकरिता दिनांक ५ मार्च, १९८० रोजीच्या भाडेपट्टा विलेखाद्वारे कर्मचारी सरकारीकडून प्राप्त केलेल्या कर्मचारी राखणीतील गाव चित्तपुर, जिल्हा तुलवर्गा मधील सव्हे क्र. २८२ मधील मोनार्कमिटर ६० एकर्स भाडेपट्टा धारक जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग.	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	माहीत नाही	

सदर ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी मुंबई येथे माझ्या हस्तें आणि न्यायाधिकरणाच्या निगर्यात दिले.

सही /
 (आशु कुमार)
 यमुली अधिकारी
 झीआरटी-१, मुंबई

सार्वजनिक सूचना

वादारे सर्वसामान्यांना सूचना देण्यात येत आहे की माझाअशील सुमारे ११४६.४२ चौरस फूट आकारमान असलेल्या सदनिका क्रमांक १६०३/४ च्या जागेचे शीर्षक तपासत आहे. १०९८ च्या चौरस फूट च्या समतुल्य विल्ट अप. रोजी शेरवुड या इमारतीच्या टॉवर बी मधील १६ मजल्यावरील कॉर्पोर आणि दोन कार पार्किंगची जागा हेअर्थिग क्रमांक. १६० टोले आर बी ऑफ कॉम्लेक्स राहे जे ए शेरवुड या जमिनीच्या त्या सर्व तुकड्यांवर उभे असलेले ८५३७ चौरस मीटर किंवा त्यामोती प्लॉट बीचा भाग बनलेला लिलिन लिमिटेडच्या एक्कण मोड्या हॉलिडायचा एक भाग आहे, ज्यामध्ये सी टी एक क्रमांक ५८७ (भाग) आणि ८६६ (भाग), पहाडी गाव आणि २५८ (भाग), गोंगरेव गाव, पहाडी गावाच्या नवीसी सी टी एक क्रमांक ८८८-१ आणि गोंगरेव गावाच्या २५७ -जी (भाग) च्या नोंदीची जिम्हाळीत सौम्या भारतराम गुमा, हस्सी गुमा आणि युव गुमा (अल्पवयस्व) यांच्या मालकीचे उपनगरिय मूळ "उक्त कार पार्किंगच्या जागेसह सांगितलेल्या सदनिका" म्हणून संबोधिले जाते कारण माझा वलतवर्द हा प्लॉट या कार पार्किंगच्या जागेसह खरेदी करण्याचा विचार करत आहे.

जर कोणी व्यक्ती किंवा व्यक्ती विक्री, शुल्क, गहाण, देवाणघेवाण, भेटवस्तू, भाडेपट्टी, उप-लीज, घाणगीकार याद्वारे लिहिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या कार पार्किंगच्या जागेसह या सदनिकाच्या संदर्भात कोणताही दावा किंवा कोणतेही स्वरूप किंवा अधिकार आहेत/आहेत, भाडेकरू, वारसा, कसुरसोनी किंवा इतर कोणतेही अधिकार किंवा अन्यथा जी काही असेल, ते माझाला सहाय्यक कामदारसह लेखी कळवावे, जर असेल तर, तळमळवता, शाब्दा संगीत विद्यालय, एम.के.मार्ग, कलतानगर, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०४९ येथील आमच्या कार्यालयात कळवावे. ही सूचना येथे प्रकाशित झाल्याच्या ताखेपेक्षा १५ (१५) दिवसांच्या आत कळवणे अनिवार्य आहे, जर यात अग्रव्यवणी झाल्यास असे गृहीत धरले जाईल की उक्त सदनिकेसह उक्त कार पार्किंगची जागा स्पष्ट, विक्रीयोग्य आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्त आहे आणि शीर्षकाच्या चौकशीची बाब आहे. आसा दाव्याचा कोणताही संदर्भ न घेता त्याचा आदर पूर्ण केला जाईल, जर असेल तर, आणि तो माफ केला गेला आहे असे मानले जाईल आणि असा निष्कर्ष काढला जाईल की कोणत्याही व्यक्तीकडे उक्त कार पार्किंगसह या प्लॉटशी संबंधित कोणताही कागदपत्रे आहेत. जागा केवदेशीर सेवांचे आणि कोणत्याही अधिकाऱ्यांविषय घाण करत आहे आणि माझा अशील दोन्ही पक्षांनी कल्पित केलेल्या विक्रीच्या व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढे जाईल.

क्रांती लवंगोर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता

रामा पेट्रोकेमिकल्स लिमिटेड

नोंदीची कार्यालय: सावरली खारपाडा रोड, वसिळवती गांव, पी.ओ. पातांगंगा, तालुका खालापूर, जि. रायगड - ४९०२२०, महाराष्ट्र
 क्र. क्र. (०२९९२) २४०२२९ / २५९२९९; ईमेल: compliance@ramapetrochemicals.com; वेबसाईट: www.ramapetrochemicals.com
 कॉर्पोरेट आयडीएफकेलन क्र. : एल२२०००एमएच९९८५९८एलसी०३५८७

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रु. लाखांत)

अनु. क्र.	तपशील	एकत्रित			
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	
		३०.०९.२०२३ (अलेखापरिहित)	३०.०६.२०२३ (अलेखापरिहित)	३०.०९.२०२२ (अलेखापरिहित)	३१.०३.२०२३ (लेखापरिहित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१४.४५	४३.४३	२७.६२	९१.५५
२	कालावधीसाठी कर आणि अपवादाल्मक बाबींपूर्वी नफा/(तोटा)	(५३.५७)	(४६.४२)	(२८.७२)	(१३३.९८)
३	कालावधीसाठी करपूर्व अपवादाल्मक बाबींनंतर नफा/(तोटा)	(३८.५६)	(४६.४२)	(२८.७२)	(१३३.९८)
४	कालावधीसाठी करोत्तर नफा/(तोटा) (अपवादाल्मक बाबींनंतर)	(३८.५६)	(४६.४२)	(२८.७२)	(१३३.९८)
५	इतर संरक्षणावेशक उत्पन्न/(खर्च)	०.१८	०.१७	०.०९	०.६९
६	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक नफा/(तोटा)	(३८.३८)	(४६.२५)	(२८.६३)	(१३३.२९)
७	भ्रष्टा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ९०/- प्रति भाग)	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४	१,०४६.९४
८	प्रति समभाग प्री (आवार्थिक) (प्रति भाग रु. ९०/- चे)				
	मुलभूत	(०.३७)	(०.४४)	(०.२७)	(१.२७)
	सौमिकृत -	(०.३७)	(०.४४)	(०.२७)	(१.२७)

टिपा:

- वरील माहिती म्हणजे सैबी (लिसटिंग अँड डेव्हलपमेंट रिझ्यार्व्हमेंटस) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि आमच्या वेबसाईटच्या वित्तीय अनुभागातलगत <http://www.ramapetrochemicals.com> येथे उपलब्ध आहे.
- कोविड १९ साधीचा रोम आणि रशिया - युक्रैन न संघर्ष लक्षात घेता, व्यवस्थापनाने, उपलब्ध माहितीच्या स्रोतांच्या आधारे आर्थिक मूल्यांमन केले आहे आणि असा निष्कर्ष काढला आहे की ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आर्थिक निकालावर त्याचा कोणताही महत्वपूर्ण प्रभाव नाही. कंपनी/गुप या घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत राहील.
- लेखापरिषद समितीने वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन करून त्यांची शिफारस केली आणि ४ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले.
- ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलिस आर्थिक निकालांच्या निरिध बाबी खाली दिल्या आहेत:

अलिस आर्थिक निकालावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:

(रु. लाखांत)

अनु. क्र.	तपशील	अलिस	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२३ (अलेखापरिहित)	३०.०६.२०२३ (अलेखापरिहित)
१	कारभारापासूनचा महसूल	१४.४०	४३.४३
२	करपूर्व नफा/(तोटा) (असाधारण/अपवादाल्मक बाबींनंतर)	(३८.९८)	(४५.९७)
३	करपश्चात नफा/(तोटा)	(३८.९८)	(४५.९७)
४	एकूण सर्वसमावेशक नफा/(तोटा)	(३८.००)	(४८.८०)

रामा पेट्रोकेमिकल्स लि. साठी

एच. डी. रामसिंघानी
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन: ००३५४९६

टिकाप: मुंबई
 दिनांक : ४ नोव्हेंबर, २०२३